### **BHARAT WIRE ROPES LIMITED**

Corporate Identity Number (CIN): L27200MH1986PLC040468

Regd. Office: Plot No. 4 MIDC, Chalisgaon, Industrial Area, Village-Khadki, Taluka-Chalisgaon, District-Jalgaon-424 101

Maharashtra, India: Tal: +91-02589-211000. Corporate Office add: .701 A Wing, Trade World Building, Kamala Millis

Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai-400 013. Maharashtra, India: El: +91-2268024600.

Fax: +91-22-66824666 - Website: www. bharatwireropes.com • E-mail: investors@bharatwireropes.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024						
	0	Quarter Ended			Half Year Ended	
Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (Net)	15,219.41	13,346.57	15,909.01	28,565.98	31,747.66	62,183.53
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items.)	2,552.81	2,432.91	3,293.33	4,985.72	6,488.89	12,888.63
Net Profit / (Loss) for the period before Tax (after						
Exceptional and/or Extraordinary items.)	2,552.81	2,432.91	3,293.33	4,985.72	6,488.89	12,888.63
Net Profit / (Loss) for the period after Tax (after						
Exceptional and/or Extraordinary items.)	1,885.55	1,805.11	2,444.87	3,690.66	4,816.59	9,634.22
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit/(Loss)for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after tax)]	1,885.55	1,805.11	2,445.85	3,690.66	4,818.56	9,602.66
Equity Share Capital	6,844.89	6,836.29	6,800.25	6,844.89	6,800.25	6,804.20
Other Equity						59,275.44
Earnings per share (of face value of Rs. 10/-						
per share) (Not Annualised)						
Basic	2.77	2.65	3.60	5.41	7.09	14.17
Diluted	2.77	2.65	3.60	5.41	7.09	14.17
Notes 4. The above Financial counts for the co-			2041- 04	L 0004 ···		Land American

Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 28th October, 2024. This financial results ha been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies, Act 2013 and other recognized accounting practices to the extent applicable.

2. The Company is principally engaged in single segment viz, Manufacturing of Wire & wire ropes based on nature of products,

risks, return and internal business reporting system 3. CEO/CFO Certificate has been placed before the Board of Directors at the Meeting

4. Previous Year / period figures have been regrouped / reclassified wherever necessary.

For Bharat Wire Ropes Limited Sd/-Murarilal Mitta Date: 28th October, 2024

years of purpose influence.



50 Years of Insight

Notice is hereby given that the certificates for 243 shares as per table given below O RELIANCE INDUSTRIES LTD. In the name of NIRANJAN ANOPCHAND SANGHVI AND ILA NIRANJAN SANGHVI have been lost or mislaid and the claimants have applied to the company to issue duplicate certificates for the said shares. Any person has any claim in respect of the said shares can write to our Registrar KRIN TECHNOLOGIESLITD SELENIUM TOWER B PLOT NO 31-32 FINANCIAL DISTRICT GACHIBOWLI NANAKRAMGUDV.

HYDERABAD 500032 within one month from this date else company will issue duplicat Name of the Company | Certificate No. | Distinctive No. | Folio No. 100739451 To 021352292 100739588 INDUSTRIES 5591997 LIMITED 63 6814566 141377058

Name of claimant

187040696

42

### **PUBLIC NOTICE**

The Notice is hereby given that Mr. Lalitkuma Govindlal Dani is member of the New Jawaha Mansion Co-op. Hsg. Soc. Ltd., Fanaswadi, Sitaram Podar Marg, Thakurdwar, Mumbai 400 002. He has misplaced/lost his share Certificate bearing distinctive Nos. 101 to 105 and Certificate No.134, situated at Room No. 8, 1st Floor of the said Society. He has applied for duplicate Share Certificates As per the request of Mr. Lalitkumar Govindlal Dani the society will issue a duplicate Share Certificate in lieu of the misplaced Share Certificate

If no person(s) shall take objection within 15 days of hereof, objection received thereafte shall not be considered and the society shall not be responsible if by its act of issuing Duplicate Shares, any loss is inflicted to any persons.

Co-op. Hsg. Soc. Ltd.

<b>PUBLIC NOTICE</b> OTICE is hereby given that the below mentioned Authorised Person is no longer affiliated as Authorised erson of Kotak Securities Limited.						
Authorised Person Name	Trade Name	Exchange Registration Numbers of Authorised Person	Address of Authorised Person			
AMKRISHNASINGH HITENDRASINGH GIRASE	RAMKRISHNASINGH HITENDRASINGH GIRASE	NSE - AP0291564801	F 104 Balaji Symphony 45 2 Matheran Road Akurli Village Panyel Rajgarh 410206			

Please note that above mention Authorised Person (AP) is no longer associated with us. Any personenceforth dealing with above mention AP should do so, at their own risk. Kotak Securities Ltd. shall noe liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investors are requested or inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing which it shall talement that there exists no queries against the above mentioned AP.

deemed that there exists no queries against the above mentioned AP

\*\*Character of the Complex Bandra (E), Mumbai 400051. CIN: U99999MH1994PLC134051, Telephone
No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com
Correspondence Address: Infinity IT Park, Bldg, No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malad
(East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137(Member of
NSE, BSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP00000258 and Research Analyst
INH00000586. NSDL/CDSL:: IN-DP-629-2021. Compliance Officer Details: Mr. Hiren Thakkar Call: 022

-42858484, or Email: ks.compliance@kotak.com

PUBLIC NOTICE-TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned 1260 Equity Shares each of the Company -Carysil Limited have been lost / misplaced and the holder(s) purchaser(s) of the said 1260 Equity Shares each have applied to the Company -Carysi imited to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company – Carysil Limited at its Registered Office A-702, 7th Floor, Kanakia Wall Street Chakala, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400093 within 21 days from this date else the Company -Carysil Limited will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No of Shares	Distinctive From	e Nos. To	Certific From	cate Nos   To
1) S000034	Sarla Gandhi Jt. Rasiklal Gandhi	1260 Shares	653356 to	654615	452 to	452
2) C000018	Chetna Gandhi Jt Rasiklal Gandhi	1260 Shares	648536 to	649795	446 to	446
Place : Mumbai Name of Shareholder(s):- Date : 29.10.2024 1) Sarla Gandhi jt.Rasiklal Gandhi, 2) Chetna Gandhi jt.Rasiklal Gandhi						

Notice is hereby given that my client, **Sunita Ananthakrishnan**, residing at Flat No. 1, Ground Floor, Priya Bharat Co-operative Housing Society Ltd., Plot No. 7, Sarojini Naidu Road, Mulund (West), Mumbai 400080, intends to verify and investigate the title of ownership of the flat mentioned below. The flat was originally purchased by her father Mr. K.V. Ananthakrishnan, who passed away intestate on 10.05.2013 in Mumbai. Her mother, Mrs. K. Vijayalakshmi, also passed away intestate on 02.02.2020 in Mumbai. Sunita Ananthakrishnan is the sole legal heir of the late Mr. K.V. Ananthakrishnan, as per the applicable laws of succession.

Anyone with claims, rights, or interests in the said flat—whether by sale, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge easement, possession, inheritance, maintenance or otherwise—are hereby requested to submit their claims in writing, along with supporting documents, to the undersigned at Office No. B-5, Pavansoot C.H.S. Ltd., Plot No. 55, Sector 21, Kharghar, Raigad, Maharashtra 410210, within **fourteen 14 days** of this notice. Failure to do so will imply no such claims exist, or any existing claims are considered waived o abandoned, and my client shall have clear title to the property.

SCHEDULE OF THE PROPERTY
Flat No. 1, Ground Floor, Priya Bharat Co-operative Housing Societ Ltd., Plot No. 7, Sarojini Naidu Road, Mulund (West), Mumbai 400080 situated on land bearing Survey No. 288, Hissa Nos. 2, 3, & 5, Plo No. 7, and City Survey No. 692 of the Revenue Village Mulund (West), along with five shares of Rs. 50/- each in the Priya Bharat Co-operative Housing Society Limited, bearing distinctive numbers 1 to 5, as per Share Certificate No. 1.

ARSHPREET KAUR KARWAI Place: Mumbai Dated: 28th October 2024

Notice is hereby given that my clients, Mrs. Mary Sanjay Awala, Mr Rhavesh Sanjay Awala and Mr. Mohit Sanjay Awala, Mr. Bhavesh Sanjay Awala and Mr. Mohit Sanjay Awala residents of Flat Nos. B1- 103 and 104, 1st floor, Meera Vatika CHS Ltd., Neal Reliance residency, Barkupada, Shiv Mandir Road, Ambarnath (E) 421501 have agreed to verify and investigate the Title of Ownership of the undermentioned Flat. That the undermentioned flat was originally purchased by my client's husband/father Mr. Sanjay Dhanraj Awala who died intestate on 09.03.2017 in Central Hospital, Mumbai. That my clients, Mrs. Mary Sanjay Awala (widow), Mr. Bhavesh Sanjay Awala (son) and Mr. Mohit Sanjay Awala (son) are the surviving legal heirs of Late. Mr. Sanjay Dhanraj Awala as per the applicable law of right, title or interest in the undermentioned said flat by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement possession, inheritance, maintenance or otherwise howsoever, to the said flat are hereby requested to make the same in writing the said flat are hereby requested to make the same in writing along with requisite documentary evidence to the undersigned at Office No. B-5, Pavansoot C.H.S. Ltd., Plot No. 55, Sector 21 Kharghar, Raigad, Maharashtra 410210 within Fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it will be presumed. from the date of publication hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and that my client being the only legal heir shall have a clear title of ownership without any further reference to such claims.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat Nos. 103 and 104, on the first floor, in the building known as "B-1", in the society known as" Meera Vatika CHS Ltd., Near Reliance residency, Barkupada, Shiv Mandir Road, Ambarnath (E), District Thane, Maharashtra 421501.

Place: Mumbai Dated: 29th October 2024

ARSHPREET KAUR KARWAL

## CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED Registered Office: 5-Kumud Apartment Co.Op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301 Corporate Office: Empire House, 3<sup>er</sup> Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001. Tel. No.: (022) 2207 8382

IN No.: L99999MH1942PLC003556 Website: <a href="www.thechemopharmalaboratoriestd.com">www.thechemopharmalaboratoriestd.com</a> Email Id: <a href="mailto:chemopharmalaboratoriestd.com">chemopharmalaboratoriestd.com</a> Emailto: <a href="mailto:chemopharmalaboratoriestd.com">chemopharmalaboratoriestd.com</a> Emailto: <a href="mailto:chemopharmalaboratoriestd.com">chemopharmalaboratoriestd.com</a> Emailto: <a href="mailto:chemopharmalaboratoriestd">chemopharmalaboratoriestd.com</a> Chemopharmalaboratoriestd.

Quarter Ended Half Year Ended Year Ended 30th Sept, 2024 30th June, 2024 30th Sept, 2024 31th March, 2024 Un-Audited Un-Audited Audited Total Income from Operations Net Profit/(Loss) from ordinary activities after tax (after 6.100 8.566 12,004 Extra-Ordinary items) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet of Previous Accounting Year) 1,21,590 1,15,490 1,21,590 1,13,024 b. Diluted 4.07 1.64 5.71 8.00 Earnings per Share (after Extra-Ordinary Items) (of Rs.\_\_\_\_/- each)

The above is an extract of detailed format of the Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024 filed with the Bombay Stock Exchange(SES) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement the Quarterly and Half Yearly Un-Audited Financial Results are available on the website of the Company and BSE.

The Company is not having any Subsidary Company/Associate Company. These are Standalone Results as intimated to BSE BY ORDER OF THE BOARD
FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

ASHOK SOMANI

## **GILLETTE INDIA LIMITED**

CIN: L28931MH1984PLC267130

Regd. Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: (91-22) 6958 6000; Fax: (91-22) 6958 7337; Website: in.pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ SEPTEMBER 2024

					(₹ in Lakns
		(1)	(2)	(3)	(4)
	Bootlookoo	Thurs Nametha	Preceding	Corresponding	Previous
	Particulars	Three Months	Three Months	Three Months	Year
		Ended	Ended	Ended	Ended
		30th September	30 <sup>th</sup> June	30th September	30 <sup>th</sup> June
		2024	2024	2023	2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	78 182	64 533	66 755	2 63 308
2	Net profit for the period (before tax and exceptional items)	17 725	15 523	12 516	56 225
3	Net profit for the period (before tax, after exceptional items)	17 725	15 523	12 516	56 225
4	Net profit for the period after tax	13 301	11 597	9 269	41 170
5	Total Comprehensive income for the period	13 478	11 460	9 201	41 875
	[Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]				
6	Equity share capital	3 259	3 259	3 259	3 259
	(Face Value ₹ 10 per equity share)				
7	Other Equity				93 868
8	Earnings per Share				
	(Face value of ₹ 10 per equity share)				
	(not annualised) :				
	a) Basic	40.82	35.59	28.44	126.35
	b) Diluted	40.82	35.59	28.44	126.35

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (in.pg.com)

For and on behalf of the Board of Directors of

Gillette India Limited

Place : Mumbai Date: October 28, 2024 Kumar Venkatasubramanian **Managing Director** Please visit us at our website in.pg.com



# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all public that my client MF SURESH RAGHUNATH GURAV. That my client are his wife LATE MADHURI SURESH GURAV, purchase flat No.502, duly register under No.5970/2011, Sub register Office KYN 1, Kalyan, and having 50 % shares and joint owner and joint member of the property mentioned in the schedule. That LATE MADHUR SURESH GURAV, died on 15. 09.2024, that after the death of client wife my client and his two children! i.e. one Daughter MS. ASMITA SURESH GURAV and one Son i.e. MASTER CHETAN SURESH GURAV are only legal heirs of deceased **LATE MADHUR SURESH GURAV**. My client hereby intend to sale thi property to interested person hence. I hereby invit property to interested person freitor, Thereby Invite all persons to have any claims, Suit, Pettion, SLP objections to transfer, rights in respect of the saic Flat whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date of receipt failling which it would be deemed no such claim exists, as waived abandoned not binding upon

## SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of the flat No.502, 5th floo Bldg. No. E-3, area admeasuring 540.46 sq. ft carpet + 60 sq. fit Open terrace, in Sumeru Tow carpet + ou sq., int Open terrace, in Sumeru Townson as Lokdhara C.H.S. L.TD. in the complex kwon as Lokdhara Phase-III, Situated at Survey No.15, 73/A, 73/B, 73/B, 74, 75, 75, 75, 75, 75, 75, 76/B and Hissa Nos. 1, 111, 111, 111, 112, 112, 217, 11, 4, 5, 6, 7, 2 of Village - Tisgaon, Tal: Kalyan, District Thane within the municipal limits of K.D.M.C., Registration Sub-District Thane Methages the Thane, Maharashtra.

J. V. Kale, Advocate & Notary Date - 29-10-2024 Enro. No.MAH/3880/2006 A/12, Ramchandra Apt., Tisgaon, Kalyan(East), 421306

## PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my clients MR. MANMOHAN HAZARIPRASAD NAGVANSHI AND MRS. BHARATI MANMOHAN NAGHVANSHI who has purchased the Said Premises bearing Ground plus Upper Room/Shop Premises at Shop/Room No 1, Ground Floor, Church Pakadhi Road No 03, Sahar Village, Nr. Our Lady Church, Andheri (East), Mumbai – 400099 (hereinafter referred as the "said property") from MRS. SULOCHANA SELVA KUMAR in the year of 2017. My dients state that the previous document i which the said property was purchased from the previous owner by MRS. SULOCHANA SELVA KUMAR is lost. We have been informed by my client that the Original Agreement for Sale executed by the Owner in the name of MRS. SULOCHANA SELVA KUMAR is lost/misplaced and is not traceable inspite of

heir best efforts. Any person having any claim in respect of the above referred Room/shop or any part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree order or award or otherwise claiming howsoever an hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 14 days (both days inclusive) from the publication of this Notice and thereafter no claim shall be considered.

GHANSHYAM YADAV Date: 29/10/2024 ADVOCATE HIGH COUR 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड नोंद. कार्या.: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली–११००५७. कॉर्पो. कार्या.: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताकुझ (पुर्व), मुंबई–४०००९८

ताबा सूचना

### (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक २००२ (५४/२००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड,** नोंदणीकृत कार्यालय: **बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७** आणि कॉपेरिट कार्यालयः प्वा मजलता, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ वे ग्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहबाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुर तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जग करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार है वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालीर वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/	मागणी सूचना	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांक
क्र.	जामिनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक	दिनांक व थकबाकी		ताबा प्रकार
8	१. श्री. हरिप्रसाद कोट्टीयल नायर (कर्जदार/तारणकर्ता) २. श्रीमती जोभना नायर (सह-कर्जदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र. ०५०३०११०००००००४)	१६.०५.२०१९ क.४४,४६,५९९.९४ (रुपये चव्येचाळीस लाख सेहेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव आणि पैसे चौऱ्याण्णव फक्त)	श्री. हरिप्रसाद कोट्टीयल नायर च श्रीमती शोभना नायर बांच्या मालकीचे पलंट क.500२, ७वा मजला, बी विंग, एन.जी. पार्क इमारत क्र.४, सल्हें क्र.१६६, हिस्सा क्र.१, सीटीएस क्र.१४२२ए, गाव दहिस्स (पुर्व), तालुका बोसिवली, मुंबई-४०00६८, क्षेत्रफळ ३५२ ची.फु. बिल्टअप क्षेत्र बेशील जागेचे सर्व भाग व खंड. प्लॉट इमारतीच्या चतुसिमा: पुर्वेस: टेनामेन्टस; पश्चिमेस: इमारत क्र.३; उत्तरेस: स्ता व टेनामेन्टस; इश्चिणेस: टेनामेन्टस;	२६.१०.२०२४ वास्तविक ताबा

व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम

प्रतिभुत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्या प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

कर्ज खाते तपशील/कर्जदार व

B

BAJAJ

# UNITY Small Finance

## बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

FINSERV कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पणे, महाराष्ट्र ४११०१४, **शाखा कार्यालय**: १ल मजला, आशर आयटी पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४. सी/४, प्लॉट क्र.१२, कोहिनूर इस्टेट हा.सो., मुळा रोड, कमल नयम बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे, महाराष्ट्र, भारत-४११०१५

२. राखीव किंमत

राखाय किमत
 मालमत्तेचे इरठे
 बोली वाढविणे

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलावाची जाहीर सूचना येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे**ड

(बीएचएफएल) कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वा कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून १६.११.२०२४ रोजी विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे** जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तींवर:

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ

. मालमत्ता तपशील

३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ

1		
कर्जः एच४०५एचएचएल०२८०९३७, एच४०५एचएलटी०२९२२४२ व एच४०५एचएलटी०२९२२४३ विजय कुमार मृहता (कर्जेदार) पत्ताः बी/७१३, काशिधाम अपार्टमेंट, मॅक्स व्हॅलीजवळ, मराठी शाळेच्या मागे, बोळींज, पालपर, महाराष्ट्र-४०१३०३. पत्कृण थकबाकीः रू.३०,०२,८१८/- (रूपये तीस लाख दोन हजार आठशे आठ फक्नो पुढील व्याज आणि दिनांक १९.१०.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कासह.	१. ई-लिलाव दिनांकः १६.११.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा द्रस्थान ५ मिनिटांच्या अमर्याद दिस्तारसह २. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनांक १४.११.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रयं) ३. निरीक्षणाची तारीख व बेळः दिनांक ३०.१०.२०२४ ते १३.११.२०२४ रोजी स.११.००वा ते तु.४.००वा.(भाप्रयं) दरम्यान. ४. स्थावर मालमतेचे वर्णनः एलंट क्र.७१३, ७वा मजला, विंग बी, काशिधाम गाव, बोळींज, विरार (पश्चिम), पालघर-४०१३०३ येथील मालमतेचे सर्व भाग व खंड.	१. राखीव किंमतः रू.१३,०५,००/ – (रूपये तेरा लाख पाच हजार फक्त) २. इरठे: रू.१३,०,५००/ – (रूपये एक लाख तीन हजार पाचशे फक्त) राखीव किंमतीच्या १०%. ३. बोली वाढिवणे: रू.२५,०००/ – (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने.
	पवारा मारामराच सच माग च खंड.	
	ाऱ्याचे तपशील: नाव: विश्वजीत तुषारकांत सिंग, NSERV.IN, मोबा.क्र.: ९८१९१४१२०२ व ९७६९६८	८९४६ / ८६६९१८९०४८
कर्जः एव४०२एवएचएल०५१७४२० व एव४०२एचएलटी०५२९९११ १. तिरोश महाराठी खंडागळे (कर्जवार) २. शोभा महाराठी खंडागळे (सह-कर्जवार) ३. श्रद्धा तिरोश शिंवे (सह-कर्जवार) सर्वांचा पत्ताः गावठाण रोड, अनुसङ्कवळ, ओव्हल शाव पुणावाले, पुणे, महाराष्ट्र-४९१०३३. दुसरा पत्ताः पत्तंट ऋ.९० ६वा मजला, क्लाऊड ११, गट ऋ.४७२/१, गाव चान्हो	७, दरम्यान.	स्त्र.१५,३०,०००/- (रूपये पंधरा लाख तीस हजार फक्त) २. इरठे: रू.१,५३,०००/- ( रूपये एक लाख त्रेपन्न हजार फक्त) राखीव किंमतीच्या १०%. ३. बोली वाढविणे:

आळंदी मार्कल रोड. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: रुतुराज सुर्वे, इमेल: ruturaj.surve@bajajfinserv.in, मोबा.क्र.:९९७००९७४३२ व ९०९६२५९३४८ / ८६६९१८९०४८

प्रकृण धकवाकी: रू.२६,२४,६७१/ – (रूपये सच्चीस लाख चोवीस हजार सहाग्रे एकाहत्तर फक्त) पुढील व्याज आणि दिनांक २२.१०.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या जुल्कांसह.

इ. स्थावर मालमत्त्रच वर्णन: १९९८ क्र.२,५००, २६। मथला, १९००क, ६.,९२,०००/ – (६९४४ ५९ १९, गट क्र.४७२)१ व ४७०/२, गाव चान्दोळी खुर्द, तालुका खेड, आळंदी मार्कल रोड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र-४,१२१०५

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

**PUBLIC NOTICE** 

of the legal heirs of the owners/members who

died intestate, in respect of shop No 10 in

Manishanand CHS Ltd bearing share

certificate No.33 by the society registered under MCS Act 1960 wide registration

No.BOM/WR/HSG/TC/1496/1984-85 situated

at CTS No.74, Mathuradas Road, Kandiva

The said shop stands in the name of 1) Late Mr.Shyamji Harilal Mistry 2) Late Mr.Jayantilal Harilal Mistry 3) Mr.Girish S Mistry out of

which Mr.Shvamii Harilal Mistry and Late Mr.Jayantilal Harlal Mistry have died intestate

Late Mr.Shamji H Mistry died on 04/03/2016 leaving behind his wife, three sons and one

daughter, Late Mr.Jayantilal H Mistry and his wife Mrs.Jyoti J Mistry, a childless couple died on 17/07/2012 and 22/04/2023 respectively. The legal heirs of the said deceased member intend to enter in to an Release Deed thereby distribute their share as per the understanding reached among them and as such they invite claims and objections from general public and/or any claimant/s by way of loan hypothecation, inheritance, lien, exchange mortgage, gift, charge, tenancy, trust of

otherwise against the issuance of duplicate

share certificate within 15 days from the date

of publication of this Notice with documentary

evidence, proof etc.at the above society

If no such claim and/or objection is received to the undersigned with in the stipulated

period, the said legal heirs shall go ahead with

the Execution and Registration of the Release

Deed and put their claim before the said

society and no claim or objection shall be

Mr.Ninad Bhalerao

**Advocate High Court** 

Ashirwad CHS, Sector 9, Plot No.914,

Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 067

Date: 29/10/2024

admitted/entertained thereafter.

Place: Mumhai

address.

(W), Mumbai - 400 067.

बुर्द, तालुका खेड, आळंदी मार्कल रोड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र-

१. जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. २. प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई–लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४ ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलदारे १६ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते द.१२.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ५. बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https:// www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा दिनांक: २९.१०.२०२४, ठिकाण: मुंबई, पुणे प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

## PUBLIC NOTICE

SUBHASH SHRI ANANT KULKARNI Member/Owner of Fla No. 702 Address: 702-B. KAI PANA CHS. Godhavari Mhatre Road Dahisar (West), Mumbai- 400068 8 holding Share Certificate No. 046 Distinctive Nos. 226 to 230 which has been reported lost/misplaced.

If anyone having any claim objection should contact to The Society Secretary within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

> For and on behalf of KALPANA CHS

Hon.Secretar Place: Mumbai Date: 29/10/2024

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs Badamiben D. Jain was member in respect of Shop No. 16 on Ground Floor, B wing in the society having address at Raj Hill Co-op. Soc. Ltd." Building No.2, on Plot bearing C.T.S. No. 132/A of Village Magathane Dattapada Road, Borivali (East) Mumbai-400 066.

Mrs. Badamiben D. Jain had Gifted he share to Mr. Kapil Ramesh Jain as per gift dated 14/08/2018 registered vide no. BRL/3/8051/2018.and thus. Mr Kapil Ramesh Jain became the 100 % owner of the said flat.

Further, Mr. Kapil Ramesh Jain (being Transferor therein) had sold the said Flat to MR. GOPAL VAMAN SAWANT MR. RAJBALI GULAB YADAV. MRS SAKSHI GOPAL SAWANT AND MRS SUNITA DEVI RAJBALI YADAV (being Transferees therein) by agreement for sale on 13/02/2019 registered vide no. BRL/3/8051/2018 BRL/5/2173/

2019. All persons, the heir / heirs or othe claimants / Objectors, having any right title interest, benefit, claim or demand of any nature in or to the said Flat or any part/s thereof, by way of sale exchange, gift, lease, tenancy, license mortgage charge, lien, trust inheritance, bequest, easement possession, cultivation, occupation maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise howsoever are required to make the same know in writing, together with documentary proof in support thereof to the undersigned, at below mentioned address within a period o fifteen days from the date hereof otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights interest, and title of any and all nature in the said Flat and are left with no claim, right, title or interest of any nature in the said Flat and thus the said MR. GOPAL VAMAN SAWANT, MR. RAJBALI GULAB YADAV, MRS. SAKSHI GOPAL SAWANT AND MRS SUNITA DEVI RAJBALI YADAV have clear, legal and marketable title to the said flat and are not subject to any encumbrance, charge or liability of any

kind whatsoever and that the entire said flat / property is free and marketable and every part thereof Rupali C. Raut, Advocate High Court 213-214, A Wing, Super Shopping Complex, Dr. Dalvi Road, Kandivali

(West), Mumbai 400 067 Place.: Mumbai Date: 29/10/2024

## PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Share Certificate No. 15 containing share Nos. 91 to 95 pertaining to Shop No. 2/12 (admeasuring 235.78 sq.ft carpet) situated on Ground Floor Laxmi Niwas CHS Ltd, (Lokhandwala Galaxy), N.M. Joshi Marg, Byculla (West) Mumbai - 400027 is misplaced and no traceable and therefore our client Mrs. Mumbai - 400027 is misplaced and not traceable and therefore our client Mrs. Sangeeta Govind More @ Sangita Anil Pawar intends to apply for New Share Certificate from the society.

The society hereby invites claims and objections from claimants/objector or shorters for insurance of uniled Share.

ojectors for issuance of duplicate Shar Certificates within a period of 14 fourteen) days from the publication nis notice with copies of such documen and other proof in support of his/her/thei claims/objections for issuance o Duplicate Share certificate to the Duplicate Share certificate to the Secretary of Laxmi Niwas CHS Ltd., N.M Joshi Marg, Byculla (West), Mumbai 400027. If no claims or objections are received within the prescribed perior above, the society shall be free to issue luplicate Share certificate in such manne is provided under the bye-law of th as is provided under the obje-law of the society. The claim/objections, if any eceived by the society shall be dealt with in the manner provided under the by aws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is varietable for inspection by the claimants. vailable for inspection by the claimants bjectors with the Secretary of the societ etween 10 a.m. to 4 p.m. on working days from the date of the publication of th otice till the date of expiry of its period

For and on behalf of Laxmi Niwas C.H.S. Limited Hon. Secretary Sushil C. Matkar Advocate High Court, 15-E & F, Old Oriental Bldg. Opp: HSBC Bank, 65, M. G. Road, Fort, Mumbai - 400001.

Date: 29/10/2024 Place: Mumbai

### जाहीर सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, <mark>श्री. रोशनलाल बुराला</mark>

जापती हे गाळा क्र.ई-१४, क्षेत्रफळ ६०० चौ.फु

बिल्टअप) क्षेत्र, तळमजला, साईनाथ इंडस्टीयल इस्टे i–ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि., नोंद क्र.टीएनए टीएनए)/जीएनएल/(ओ)/१५१८/२०१२, दिनांव १०.०४.२०१२, तसेच भागप्रमाणपत्र क्र.६५, शेअर अविभाजीत क्र.६४१ ते ६५०, बी.पी. क्रॉस रोड, खा ाव, भाईंदर (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४०११० पेथील जागेचे मालक व सदस्य आहेत. **मे. साईना**१ बेल्डस आणि श्री. रोशनलाल बुरालाल प्रजापती यांच्य म्यान दिनांक १९८३ रोजीचा करारनामा झाला होत **श्री. रोशनलाल बुरालाल प्रजापती** यांनी त्यांचे ५०९ ोअर त्यांचा मुलगा **श्री. किशन रोशनलाल प्रजाप**र ांच्या नावे हस्तांतर केले आणि आता ते दोघेही स औद्योगिक गाळ्याचे सामायिक मालक आहेत. सदर गाळ्य थम मुळ बिल्डर करारनामा हरवले/गहाळ झाले आहे र कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिव कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांन नेखी स्वरुपात दस्तावेजी पराव्यांसह त्यांचे आक्षेप सर नुचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावेत. अन्यथ नशा व्यक्तींचे दावा सदर मालमत्तेवरील त्याग केले आहे असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

देनांक: २९.१०.२०२४ दिलीप के. पांड्ये वकील उच्च न्यायाल ो/१०९, भाईदया नगर 'बी' इमारत, नवघर रोड, भाईं

(पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

### जाहीर नोटीस

याद्वारे सर्व संबंधित कळविण्यात येते की, दुकान क्रमांक ०२ तळ मजला. बी विंग, क्लासिक कॉम्प्लेक्स १ (साई स्तासिक) इमारत, अंबावाडी, डिवाईन शाळा जवळ, तुळीं<sup>उ</sup> रोड, नालासोपारा (पूर्व), तालुका – वसई, जिल्हा – पालघर एरिया ३६८.१३ चौ.फुट, येथील सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ३, गांव तुळींज, नालासोपारा (पूर्व), तालुका – वसई, जिल्हा गलघर, घरपट्टी नं. ए.सी.११/२७४/२, प्रभाग नं. – आचोळे -एमएसाई-डीसीएल ग्राहक नं ००१९८१५४१३१२, मीटर नं ०६५०९९६२५३३ अशी मिळकत **श्री. प्रदीप कुमार बसंतीलाल जैन** यांची मालकी कुब्जा वहिवाटीची आहे. **श्री. प्रदीप कुमार बसंतीलाल जैन** हे सदर दुकानचे मालव आहेत. मे. साई क्लासिक डेव्हलपर्स (विक्रेता/बिल्डर), श्री. प्रदीप कुमार बी. जैन (खरेदीदार), अन्य भाग यांच्या प्यान झालेला दिनांक २५ ऑगस्ट, २०१० रोजीचा प्रथम मळ विक्री करारनामा दिनांक २८ ऑगस्ट, २०१० रोजी ोटरीकृत करण्यात आला ते दिनांक २२,१०,२०२४ रोजी १३,००वा तळींज रोड. नालासोपारा पर्व येथे हरवले आहे. याबाबत **श्री. प्रदीप कुमार बसंतीलाल जैन** यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे दिनांक २३,१०२०२४ रोजी ११,५००३ वा.

सदर मिळकत माझे अशिल **श्री. दिनेश भवरलाल जै** यांना कायमचे तिकी करार करून घेण्याचे मान्य त कबल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा व्यक्तीचा गहाण, दान, दावा, वारस, विक्री, अदलाबदल डेवलपमेंटकरार, वहिवाट, कब्जा, कुळारंग, नातेवाईक वा अन्य हक्क हितसंबंध असेल तर ती त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसांचे** आत खालील पत्त्यावर कळवावा भन्यथा तसा हक्क, हितसंबध नाही असे समजुन विक्रीच

लापता नोंद क्र. ३४३०४/२०२४ अंतर्गत तक्रार नोंद केर्ल

सही/ श्री. धिरेन्द्र व्ही. चौबे दिनांक: २९/१०/२०२४ (वकील उच्च न्यायाल ऑफिस पत्ता - फ्लॅट नं ०३ पहिला मजला साई निकेतन अपार्टमें (साई नगर), दत्त नगर, ममता रेस्टोरेंट अंड बारचा जवळ, विरार रोड नालासोपारा (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - पालघर - ४०१२०

व्यवहार पुरा केला जाईल.

## PUBLIC NOTICE

ealed tenders are invited for alienation/sale on as is where is basi more particularly described in the chedule your under and owned by Mahavir Heart Research Foundation P.T.R. number E-7919 (Mumbai).

nterested parties persons are equested to submit their offer in a sealed envelopes addressed to the Mahavir Heart Research Foundatior along with pay order/demand draft of ₹10,00,000/- (Rupees Ten Lacs Only owards earnest money/ deposi mount, drawn in on any scheduled nationalised bank and payable a Mumbai within 20 days from the date of publication of this notice.

The sealed offers/bids shall be opened in the office of the trust or November 17, 2024 at 11 AM. The ffers have submitted the seale offers. You are requested to remai resence on November 17, 2024 a 11 AM. If the offers/bidders are not present on November 17, 2024, the the trustees of the trust shall oper the sealed offices and accept or reject the offer/bids as per the resolution of the trustees present in mooting of the tructor

lease note that alienation sale of the property shall be subject to the permission of the honourable charity ommissioner. Maharashtra State lumbai under section 36 of the Maharashtra Public trust act, 1950 the trust reserve to accept or reject he offers.

### lat number 102, ground floor uilding number one, Seva Samit ooperative Housing Society Ltd Sion, Koliwada, Mumbai 400037 and

Schedule of the Property

Date: October 28, 2024 Place: Mumbai

neasuring 700 ft.

Mahavir Heart Research Foundation Address: E-1103/1104, 11th Floo Avighna IX. Mahadeo Palay Mars Near Bharat Mata Cinema Lalbaug, Mumbai 400 012

CHANGED OF NAME URMILA ASHOK KUMAK K IOTHER OF ARMY NO 4589986F RA EP NAME KORI DEEPAK ASH UMAR OF UNIT 7TH BATTALION ' IAHAR REGIMENT IS RESIDENT MAHAR REGIMENT IS RESIDENT OI
VILL BHIWANDI, PO- DHAMANKAR
NAKA, TEH BHIWANDI, DIST- THANE
STATE- MAHARASHTRA, PIN- 42130;
HEREBY DECLARE & CERTIFY THAA
MY NAME HAS ERRONEOUSLY BEEN
RECORDED IN MY SON SERVICT
RECORDED AS URMILA WHILE MY
CORRECT NAME IS URMILA ASHOK
KUMAR KORI AS PER MY AADHAR
CARD & PAN CARD HENCEFORTH,
WILL BE KNOW WITH NAME AS
URMILA ASHOK KUMAR KORI IN
UIRMILA ASHOK KUMAR KORI IN JRMILA ASHOK KUMAR KORI IN UTURE.

### जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, मूळत: माझे अशीत

गिमती नीता मनोज पाटील या फ्लॅट क्र.बी/०४, तळमजला बी विंग, इमारत क्र.३. क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र ३८५ ची.भी. (सुपर बिल्टअप) क्षेत्र, किश्रोर कुंज म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हें क्र.३५४ व अन्य, गाव बोळींज, तालुका वसई, जिल्हा पालघर या फ्लॅटच्या मालक आहेत. मुळत: सदर फ्लॉट स्वर्गीय श्री. मनोज मधुसुदन पाटील यांनी मे. एकवीरा कन्स्ट्रक्शन यांच्याकडून दिनांक ०२.११.२००६ ोजीच्या नोंदणी क्र.वसई-२/०९५१७/२००६ धारक विक्री हरारनामानसार खरेदी केले होते. सदर फ्लॅट खरेदी करण्यासाट त्यांनी डीएचएफएल हीसिंग फायनात्म लिमिटेडकडून कर्ज धेतले होते आणि सदर फ्लॅट त्यांच्याकडे तारण ठेवले आहे. आता पिरामल कॅपिटल ॲण्ड हीसिंग फायनात्म यांनी **डीएचएफएल**चा ताबा घेतला आहे आणि स्वर्गीय श्री. मनोज मधुमुदन पाटील यांचे ०२.०७.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात त्यांचे कायदेशीर वारसदार १) श्रीमती नीता मनोज पाटील (पत्नी), २) कमारी अस्म मनोज पाटील (मुलगी), ३) कुमार अमन मनोज पाटील (मुलगा), ४) श्री. मधुसुदन काशिनाथ पाटील (वडील) हे आहेत. आता श्रीमती नीता मनोज पाटील यांना वर नमुट केलेले कर्ज बंद करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी सदर क्लॅटचे सर्व मुळ कागदपत्रे **पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स** यांच्याकडे परत मागितले आहेत.

सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना येथे विनंती आहे की, त्यांनी माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे त्यांचे दावा, आक्षेपबाबत कोणताही अधिकार, हक्क, हित तसेच अर्ज केलेल्या मालमते आवेजार, हेक्क, हिस्स सिव जिंज करिस्स निस्तित काही अधिकार असल्यास योग्य पुराव्यांसह सदर सूचनेपासून् १४ **दिवसांत** कळवावे, अन्यथा त्यावर कोणताही आक्षेप केंवा दावा नाही असे समजले जाईल.

प्रिया नितीन कार्त वकील उच्च न्यायाल वकाल उच्च न्यायाल दुकान क्र.बी-६, विष्णु दर्शन कोहौसोलि., राधा नगर तुर्ळीज रोड, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९

### जाहीर नोटीस याद्वारे जाहिर नोटीस देण्यात येते की, माझे

अशील सौ. कमल दिपक बागवे आणि श्री. दिपक दत्ताराम बागवे हे सदनिका क्र. बी/४/३२, तिसरा मजला, ३८२ चौरस फूट (बांधलेले क्षेत्र) "हनुमान" दक्षता पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, रमाबाई नगर, घाटकोपर, (पूर्व) मुंबई – ४०००७५. खरेदी करू इच्छित आहेत. सदर सदनिका श्री रामचंद्र पांडुरंग रासकर यांच्या नावावर होती. श्री. रामचंद्र पांडुरंग रासकर हे २४/०४/२०१९ रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या मृत्युनंतर सदर सदनिका त्यांची पत्नी सुलोचना रामचंद्र रासकर यांचे नावे हस्तांतरित करण्यात आली आहे. तरी सदर सदनिके संबंधी कोणत्याही व्यक्तीची. वारसाची हरकत अथवा हक्क किंवा हितसंबंध असल्यास किंवा सदर सदनिकेवर वाटा, वारसाहक्क, विक्री, भेट तारण, शुल्क, भाडेपट्टा परवाना किंवा इतर कोणताही अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह त्यांची हरकत खाली स्वाक्षरी केलेल्या वकिलांच्या कार्यालयात व्यक्तीशः कळवावी. जर नमूद मुदती मध्ये कुणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिलांना सदर सदनिका खरेदी करण्यास कोणताही अडथळा असणार नाही असे गृहीत धरण्यात येईल आणि आमचे अशिल सदर सदनिकेचे निर्वीवाद मालक होतील व मुदती नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

## सदनिकेचे वर्णन

सदनिका क्र. बी/४/३२, तिसरा मजला, "हनुमान" दक्षता पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, रमाबाई नगर, घाटकोपर, (पर्व) मंबई – ४०००७५. सदनिकेचे क्षेत्रफळ ३८२ स्वे. फिट चटर्ड क्षेत्र असा आहे. सर्वे नं. १९४ असा असुन, सोसायटी नोंदणी क्र. बि ओ एम /डब्लू एन / एच एस जी / (टीसी) / ६५३१ / सन १९९२ -१९९३, असा आहे.

स्थळ : मुंबई दिनांक : २९.१० .२०२४

वकीर नितीन राजेंद्र धांडोरे

गाला क्र.१८, श्री साई शक्ति गृहनिर्माण संस्था मर्यादित आर.बि.मेहता मार्ग, पटेल चौक घाटकोपर (पूर्व),मुंबई - ४०००७७

## जाहीर सूचना माझे अशील श्री. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती

जानकी संतोष गतल हे स्वर्गीय श्रीमती सरस्वर्त अजय पिन्टो यांचे कायदेशीर वारसदार आहेत आणि त्या श्रीमती सरस्वती अजय पिन्टो यांच्यासह फ्लॅट क्र.२६०१, २६वा मजला, बेसिलीया को-**ऑप.हौ.सो.लि.** म्हणून ज्ञात सोसायटी, **ऑक्मे** ओझेन-फेझ २, जीबी रोड, खेरवा सर्कल, मानपाडा, ठाणे (प.)-४००६१० येथील जागेबाबत गलक आहेत. **स्वर्गीय श्रीमती सरस्वती अजय पिन्टो** यांचे ठाणे येथे दिनांक १७.०८.२०१४ रोजी निधन झाले, त्यांचे पती श्री. अजय ए. पिन्टो यांचेही ठाणे येथे दिनांक ०२.०७.२०१४ रोजी निधन झाले. सदर व्यक्ती/सदस्याच्या निधनानंतर त्यांचे भाऊ श्री. विक्रम भगतसिंग रावल व त्यांची वहिनी श्रीमती जानकी संतोष रावल (स्वर्गीय संतोष भगतसिंग रावल यांची पत्नी) हे सदर मयताचे कायदेशीर वारसदार आहेत. श्री. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती जानकी संतोष रावल यांनी त्यांच्या नावे सदर फ्लॅटमधील शेअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. थी. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती जानकी संतोष रावल हे सदर फ्लॅटचे सामायिक मालक असतील. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेचे कायदेशीर वारसदारांबाबत दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे कळवावे आणि लेखी स्वरुपात सदर सोसायटीकडे थेट त्यांचे कार्यालय कार्यालय क.२३. १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमो नालासोपारा पर्व. जिल्हा पालघर-४०१२०९ येथे वृत्तपत्रात सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. उपरोक्त कालावधीनंतर कोणाही व्यक्तीचा दावा किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागेचेबाबत **एमआर एन्टरप्रायझेस**चे भागीदार व संयुक्त मालक म्हणून श्री. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती जानकी संतोष रावल हे असतील. आर.एल. मिश्रा दिनांक: २९.१०.२०२४ वकील उच्च न्यायालय, मुंबई जाहीर सूचना

मार्च अशील श्री विकास भगवसिंग गवल व श्रीसर्व जानकी संतोष रावल हे स्वर्गीय श्रीमती सरस्वर्त **अजय पिन्टो** यांचे कायदेशीर वारसदार आहेत आणि या **एमआर एन्टरप्रायझेस**च्या भागीदारांपैकी एक आहेत आणि त्यांनी दकान क्र.७, तळमजला, आशर-बेल्लेझ्झा म्हणून ज्ञात इमारत आणि आता आशर १६ बिल्डिंग ए को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.डी२, रोड क्र.१६, वागले इस्टेट ठाणे (प.)-४००६०४ ही जागा खरेदी केली होती स्वर्गीय श्रीमती सरस्वती अजय पिन्टो यांचे ठाणे येथे दिनांक १७.०८.२०१४ रोजी निधन झाले. त्यांचे पर्त श्री. अजय ए. पिन्टो यांचेही ठाणे येथे दिनांक 0२.०७.२०१४ रोजी निधन झाले. सदर व्यक्ती/ सदस्याच्या निधनानंतर त्यांचे भाऊ श्री. विकम मंगतसिंग रावल व त्यांची वहिनी श्रीमती जानकी संतोष रावल (स्वर्गीय संतोष भगतसिंग रावल यांची पत्नी) हे मटा प्रयताचे कायटेशीर वारमटार आहेत श्री. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती जानकी संतोष रावल यांनी त्यांच्या नावे सदर दकानातील शेअस हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. श्री. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती जानकी संतोष <mark>रावल</mark> हे सदर दुकानाचे सामायिक मालक असतील आणि ते टोघेही एमआर एन्टरपायदोसचे भागीटा असतील. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्ते कायदेशीर वारसदारांबाबत दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे कळवावे आणि लेखी स्वरुपात सदः १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९ येथे त्तपत्रात सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** . ळवावे. उपरोक्त कालावधीनंतर कोणाही व्यक्तीच दावा किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही आणि सदर दुकान जागेचेबाबत एमआर एन्टरप्रायझेसचे भागीदार व संयुक्त मालक म्हणून श्री. विक्रम भगतसिंग रावल व श्रीमती जानकी संतोष रावल हे असतील. आर.एल. मिश्रा दिनांक: २९.१०.२०२४ वकील उच्च न्यायालय, मुंबई

## गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाबाबत सूचना

साई शीतल को-ऑप.हौ.सो.लि., जुना सर्वे नं. ७२, हिस्सा नं. १/ई-५०१ चौ. फूट., जुना सर्वे नं. ७२, हिस्सा नं. १/ड, ५०२ चौ.फूट., प्रॉपर्टी कार्ड क्र. ५00३/५0१0, एकूण प्लॉट क्षेत्र १००३ चौ. फूट, मौजे आयरे, सुनीलनगर, नांदिवली रोड, डोंबिवली पूर्व,

प्रकल्पाची वैशिष्टये- स्टेशनपासून १० मिनिटांच्या अंतरावर

आम्ही आमच्या वरील नमद साई शीतल को-ऑप. हौ.सो.लि.. या गहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत कोटेशन मागवीत आहोत. तरी इच्छ्क विकासकांनी दि. ०८/९१/२०२४ सायंकाळी ६ वाजेपर्यंत गृहनिर्माण संस्थेच्या कार्यालयात आणून देणे. पत्ता- साई शीतल को-ऑप. हौ.सो.लि., सुनीलनगर, नांदिवली रोड, डोंबिवली पूर्व.

संपर्कः- दिपक मांजरेकर - ७०२१५६८०४९ वैभव मुळे - ९७०२३५७६६२

**दिनांक** : २९/१०/२०२४ ठिकाण : डोंबिवली

सेकेटरी साई शितल को.ऑप.हौसिंग, सोसायटी

सही/-

Technocraft Industries (India) Limited Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 3, MIDC Industrial Estate, Andheri (E), Mumbai - 400093 Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com.

website: www.technocraftgroup.com **NOTICE** 

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 12, 2024, inter- alia to consider and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended September 30, 2024.

This intimation is also available on the website of the Company at www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited Sd/

Place: Mumbai Date: October 28, 2024

Neeraj Rai **Company Secretary** 

### **PUBLIC NOTICE** M/s Bombay Gogras Bhiksha society a Regd. Trust bearing No. F-

380 is the owner of land bearing survey No.53B,admeajuring area & 75/1/E admeasuring area situated at; Gograswadi/G. B. Patherli village and the said land have been leased out for various period to the various leaseholders for nominal rent as mentioned in those lease Agreements. On those land tenants/lease holders have constructed on the said leasehold lands various chawl type structures and buildings from time to

It is found that greed has developed in the mind of lease holders and with help of builders without informing the trust and violating the terms and conditions of the lease agreements, they occupied unauthorised extra space on their structures.

It is also found that some lease holders have demolished their old buildings/chawl without informing the trust official and keeping the trust officials in the dark made redevelopments of old structure illegally with the intention to their wrongful gain. It is found that all those structure are built without informing the trust and without taking required permission for structure from the concern Govt. authorities. Hence this trust by this notice informs and clarifies to whomsoever

that if any mishap occurs due to the said illegal construction on the above said landed properties then trust will not be held responsible. Further if KDMC or government decided to take action against the irregular, illegal and unauthorised developments over trust land by the lease holder and their builders then also trust is not liable for the same. Further any lease holder and builder found guilty for preparation of illegal and/or forged documents in respect of construction done by them over the trust land then in such situation also trust will not be held responsible. Further by this notice this trust also informs to the concern registration authorities that before accepting any document for registration in respect of the land of the trust situated at Gograswadi do verify it carefully or inform the trust officials to avoid illegal registration on the basis of fraud documents.

It is must be noted that trust is gathering information about the illegal structures and fraud documents if any and will take civil and criminal actions against all illegality of lease holders and their builders.

Joint Secretary / Manager For Bombay Gogras Bhiksha Society.

Date: 29/10/2024

प्राधिकृत अधिकारी

दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि

## दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि. मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४.

दूरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

### स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता लिलाव विक्री सूचना प्तक्यूरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाच

सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याव्दारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जिचा **प्रत्यक्ष कब्जा** दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिका-यांनी घेतला आहे. त्याखालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चट्स को-ऑप. बँक लि., मुंबई (तारण धनको ) ला थकीत संबंधित रकमेंच्या वसुलीसाठी **दि.२१.११.२०२४ रोजी सकाळी ११.३० वा. "जे आहे जेथे आहे"** "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली टेक्नीकल बीड व फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात घावीता. ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार, बँकेच्या मुख्य कार्यालयात **दि.१९-११-२०२४** रोजी किंवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी **सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वा.** वेळेत

कर्जदार/संचालक/ हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	मालमत्ता पाहण्याची तारीख व वेळ
मे. डच रेमेडीज	शॉप क्र.११०७, ११ वा मजला,मयुरेश चेंबर्स,	₹.	₹.	दि. ०७.११.२०२४
ਸ਼ा. लि.	प्लॉट क्र. ६०, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर,	१,०९,९०,३६०/-	9६,४८,५५४/-	आणि
	नवी मुंबई ४०० ६१४	टीडीएस सहीत		दि. १४.११.२०२४
	एकुण क्षेत्रफळ ६२२ चौ. फूट			सकाळी ११.३० ते
	म्हणजेच ८७१ चौ. फुट बांधीव			दुपारी १२:३०
	6			वाजता

 १) निविदा अर्ज बँकेच्या मुख्यालयात किंवा कोणत्याही शाखेतून रक्कम रुपये ३,०००/- (विना परतावा) भरणा करुन दि.१९.११.२०२४ पर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम ही दि डेक्कन मर्चंटस को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई येथे देय असलेल्या डिमांड डाप-ट किंवा RTGS/NEFT च्या रुपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छकदार सदर लिलावात यशस्वी झाला नाई तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जाईल.

२) आलेल्या निविदा **दि डेक्कन मर्वंट्स को-ऑंग. बँक लि., मुंबई**च्या मुख्य कार्यालयात **दि.२१.११.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता** उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली ऑफर रक्कम वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत. पशस्वी इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या **२५ टक्के रक्कम (१५ टक्के इसारा रक्कम पकडून)** त्वरीत बँकेत भरणा केली पाहीजे. उर्वरीत ७५ टक्के रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले पासून १५ दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने भरलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता. बँक खाती जमा केली जाईल.

बँकेने विकी व्यवहाराकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधीअटी व नियमांची माहिती खाली सही रणार यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदाकोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे. वैधानिक सुचना

सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/जामीनदार यांना वैज्ञानिक सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर ालमतेची विक्री करणेत येईल व काही रक्कम येणे असल्यास ती आपणांकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल. नांक: २९-१०-२०२४

उकाण : मुंबई

www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

संचालक मंडळाच्या वतीने व करिता जिलेट इंडिया लिमिटेड कुमार वेंकटसुब्रमणीयन व्यवस्थापकीय संचालक

## जिलेट इंडिया लिमिटेड CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९, दूर.:(९१–२२)२८२६ ६०००; फॅक्स:(९१–२२)२८२६७३३७, Website: in.pg.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
	(٩)	(२)	(3)	(8)
	संपलेली	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	मागील वर्ष
तपशील	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३०.०६.२०२४
	अलेखापरिक्षाित	लेखापरिक्षात	अलेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण महसूल	७८ १८२	६४ ५३३	६६ ७५५	२ ६३ ३०८
कालावधीकरिता निव्वळ नफा				
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१७ १२५	१५ ५२३	१२ ५१६	५६ २२५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	१७ १२५	१५ ५२३	१२ ५१६	५६ २२५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	93 309	<b>११ ५</b> ९७	९ २६९	४१ १७०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित				
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	93 802	११ ४६०	९ २०१	४१ ८७५
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)	३ २५९	३ २५९	३ २५९	३ २५९
इतर समभाग				९३ ८६८
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू. १०/ – प्रत्येकी)				
(वार्षिकीकरण नाही):				
अ. मूळ	४०.८२	३५.५९	२८.४४	9२६.३५
ब. सौमिकृत	४०.८२	३५.५९	२८.४४	<b>१२६.३</b> ५

**टिप:** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या in.pg.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या

दिनांक : २८.१०.२०२४

कृपया आमच्या in.pg.com वेबसाईटला भेट द्या.